

*Geruchs mit* (instr. oder im comp. vorangehend) Vop. 6, 97. घृतमधुना VARĀH. BṚH. S. 43, 36. मत्स्य° 68, 15. 50, 21. — 3) *verwandt* TRIK. 2, 6. 9. ÇĀK. 68, 11 (im Prākṛit).

सगन्धिन् adj. *gleichen Geruchs mit*: मत्स्य° MBH. 1, 2396.

1. सैगर m. 1) *Luftmeer* NAIGH. 1, 3. अथ: प्रेर्यं सगरस्य बुध्रात् RV. 10, 89, 4. मध्यामिदं वातेन सगरिण रत्न TS. 4, 4, 23, 2. 5, 5, 20, 4. KĪTH. 8, 14. 9, 3. n. v. 1. NAIGH. 1, 3. — 2) N. pr. eines mythischen Fürsten, der durch seine 60000 Söhne die Erde aufwühlen liess, um ein zum Opfer bestimmtes Ross wieder aufzufinden. Kapila verbrannte dieselben und Bhagiratha, ein Nachkomme Sagara's, fuhrte die Gaṅgā vom Himmel auf die Erde um sie zu entsündigen. Das Meer, wohin die Gaṅgā mit der Asche der Verbrannten geleitet wurde, erhielt ihnen zu Ehren den Namen Sāgara. H. 692. MBH. 1, 227. 3, 8831. fgg. 12, 1023. fg. 10613. fgg. HARIV. 762. fgg. R. 1, 5, 2. 39, 2. fgg. (40, 2. fgg. GORR.). 70, 36. fg. (72, 25. fg. GORR.). 2, 36, 16. 64, 41. 110, 24. fgg. VP. 374. fgg. BHĀG. P. 2, 7, 44. 3, 8, 4. WILSON, Sel. Works 2, 167. fg. MEGH. 31. RAGH. 3, 50. SPR. (II) 1995. 6201. 7059. Verz. d. B. H. No. 452. Verz. d. Oxf. H. 13, a, 19. DAÇAK. 89, 4. pl. *die Söhne Sagara's* R. 2, 61, 21. Verz. d. Oxf. H. 23, a, 29. fg. der Name wird auf गर Gift zurückgeführt, weil die Mutter vergiftete Speise genossen haben soll.

2. सैगर adj. 1) nach Comm. (2. स + गर von 1. गर) so v. a. von *Lob begleitet*: अथयः VS. 5, 34. könnte auch *gefrässig, im Frass begriffen* (2. स + गर von 2. गर) bedeuten. — 2) *vergiftet, giftig* BHĀG. P. 5, 26, 34. *vergiftete Speise* R. ed. Bomb. 4, 70, 31.

3. सैगर nicht zu bestimmen in der Formel सव्दमकः सगरा रात्रिः ÇAT. Ba. 4, 7, 3, 26. सव्दः सैगरः सुमेकः TS. 4, 4, 3, 2.

सगरस् = 2. सगर 1) als Bez. des Agni LĀṬ. 2, 24. PĀNĀV. Br. 1, 4, 13. सगरी f. N. pr. einer Stadt TĀRAN. 112. 231.

सगर्भ (2. स + गर्भ) adj. (f. स्त्री) 1) *mit einer Leibesfrucht versehen, schwanger* HARIV. 770. 8832. PĪDMA-P. im ÇKDn. KATHĀS. 3, 13. 10, 147. 17, 65. 24, 112. 27, 211. 35, 116. 39, 18. 42, 70. 46, 26. तस्मात् 93, 17. त्वया HARIV. 1399. सगर्भप्रमदा R. 2, 2. अनलो ऽपि सगर्भो ऽभूतेन वीर्येण घृष्टे: KATHĀS. 20, 84. von Pflanzen *mit einem unentwickelten Blatte*: दूभी: KĀÇIKU. 35 im ÇKDn. — 2) *aus demselben Leibe geboren* H. 551. HALĀS. 2, 353. ÇĀNDAR. im ÇKDn.

सैगर्भ्य adj. = सगर्भ 2) P. 4, 4, 114. 6, 3, 84. Schol. AK. 2, 6, 2, 34. Bruder VS. 4, 20. 6, 9. KĪTH. 3, 5.

सगर्व (2. स + गर्व) adj. *hochmüthig* RĀGĀ-TAR. 4, 183. °म् adv. R. 3, 32, 2. ÇĀK. Ch. 41, 9.

सगु (2. स + 5. गु = गो) adj. *samt Rindern* PĀNĀV. Br. 25, 8, 2.

सगुणा (2. स + गुणा) adj. (f. स्त्री) 1) *mit einem Stricke versehen*: पूर्णकुम्भ Spr. (II) 2151. *mit einer Sehne versehen, sammt der Sehne*: द्विजा सगुणां चापम् MBH. 8, 1031. KĀLĀKRA 1, 139. — 2) *mit seinen besondern Beigaben —, mit dem was dazu gehört versehen* ÅÇV. Çr. 12, 4, 18. KĀṬ. Çr. 6, 7, 23. Comm. 543, 2. — 3) *mit Qualitäten versehen* Ind. St. 2, 20. 9, 48. WEBER, RĀMAT. Up. 287. 329. BHĀG. P. 3, 32, 13. 36. 6, 9, 33. 7, 9, 48. Verz. d. Oxf. H. 104, b, 7. VEDĀNTAS. (Allah.) No. 7. KAUSH. Up. Einl. S. 2. — 4) *mit Vorzügen versehen*: Personen R. 4, 55, 3. Spr. (II) 4114. 6661.

VII. Theil.

RĀGĀ-TAR. 4, 714. सर्व° in Allem KATHĀS. 34, 162. कुम्भ Spr. (II) 2151. शब्दार्थो SĀH. D. 2, 19. 4, 10. Davon °त्व n. nom. abstr. 1.

सगुणावती f. Titel einer Schrift des Çaṁkarākārja Verz. d. B. H. No. 916.

सगुणिन् adj. = सगुणा 4) Spr. (II) 2375, v. 1.

सैगृक् (2. स + गृक्) adj. *samt seinem Hause* TS. 3, 5, 4, 3.

सगोत्र (2. स + गोत्र) adj. (f. स्त्री) *gesippt* P. 6, 3, 85. Vop. 6, 98. AK. 2, 6, 2, 34. H. 561. HALĀS. 2, 354. सपिण्डास्तु पुरुषे (fehlt eine Silbe) सप्तमे विनिवर्तते । सप्तमाहूर्ध्वं सगोत्राः Citat aus der SMṚTI Schol. zu H. 562. PĀNĀV. Br. 18, 2, 12. SHADY. Br. 4, 7. LĀṬ. 8, 2, 12. KAUC. 46. M. 9, 190. JĀG. 1, 68. 2, 128. 3, 231. SUÇR. 2, 148, 7. MBH. 12, 11912. ऋ° obend. पितुः 13, 2421. M. 3, 5. पराशरसगोत्र MBH. 12, 11875. R. GORR. 2, 98, 23. Ind. St. 3, 281. 485. Inschr. in Journ. of the Am. Or. S. 6, 539, 9. युष्मत्सगोत्रस्य कापवस्य ÇĀK. 110, 16. सगोत्रविद्य = सगोत्र und सविद्य Vop. 6, 5. सगोष्ठी (2. स + गो°) f. *Kameradschaft mit*, am Ende eines comp. BHĀG. P. 4, 22, 23.

सगौरव (2. स + गौ°) adj. *würdevoll*; °म् adv. KATHĀS. 24, 129. DUṚTAS. 98, 8.

सैग्धि (2. स + ग्धि = त्ग्धि) VS. PĀṬ. 5, 45. f. *ein gemeinschaftliches Mahl* NIR. 9, 43. P. 6, 4, 100. AK. 2, 9, 55. TRIK. 3, 2, 4. H. 425. VS. 18, 9. 28, 16. TS. 4, 7, 4, 1.

सगर्भे angeblich so v. a. यज्ञमान. सगमे ते गोः VS. 4, 26, wofür संपत्ते (संयत्ते die Ausg. von WEBER) गोः TS. 1, 2, 3, 1. also vielleicht *Zusage, Einswerden im Handel: wenn du auf eine Kuh eingehst* (vgl. गम् mit सम्).

सगमन् so v. a. संपाम NAIGH. 2, 17; vgl. गम् mit सम्.

सघ्, सघ्नोति DhĀTUP. 27, 20 (किसायाम्). सघत्; wohl verwandt mit सक् auf sich nehmen, zu tragen vermögen: असघ्नोतिरम् RV. 1, 31, 3. न्हि तद्व्याो गिर्वयो गिरः सघत् (= प्राप्नोति SĀH.) 57, 4. अश्विनोस्त्वा वृद्धयोः सघ्यासम् den Soma TS. 3, 2, 5, 1.

सघ m. N. pr. eines Mannes TĀRAN. 324.

सैघन् (von सघ् m. nach dem Comm. Geter TS. 3, 2, 4, 1.

सघन (2. स + घन) adj. *dicht*: केशाः स्युः सघना दृढाः ÇĀNĀG. SĀM. 3, 11, 21.

सघृणा (2. स + घृणा) adj. *mitleidtig*: eine Person BHĀG. P. 5, 5, 17. 8, 9, 5. अत्रलोक 4, 30, 7.

संकत्त s. निः°.

संकत्तिका (von सम् + कत्त) f. Bez. eines best. Gewundes HIOUEN-THSANG 1, 33. 69.

संकटं (vgl. अक्कट, उत्कट, प्रकट, विकट) P. 5, 2, 29. 1) adj. (f. स्त्री) a) *eng, schmal, wenig freien Raum bietend* AK. 3, 2, 34. H. 1504. HALĀS. 5, 41. नातिविस्तार° KĀM. NĪTRIS. 16, 2. मार्ग 7, 30. Spr. (II) 6119. 6662. KULL. zu M. 7, 70. वन° (अघन) KĀM. NĪTRIS. 18, 50. Thür, Thor MBH. 12, 2639. VARĀH. BṚH. S. 53, 80. द्विन् 79, 38. ललाट 68, 72. °मुख adj. (सिक्) KATHĀS. 96, 40. दृष्टिं भ्रूसंकटां कृत्वा MBH. 9, 3412. ब्राह्मिः सुसंकटे: (v. 1. सकङ्कट und सकण्टक) so v. a. *dicht geschlossen* 4, 351. भूमि KATHĀS. 47, 36. देशान्विषमसंकटान् MBH. 3, 10967. वल्लीलतासंकटेषु कुडजेषु 11586. 7, 6833 = 7962. 1977. नर्मदातीरे दारुणोपलसंकटे HARIV. 5218. शिलासंकटापद् 5361. लताविटप° (वन) R. 2, 52, 95. पश्चिनी पद्मसंकटम् 97. 86, 9. 4, 12, 12. 5, 54, 5. नगरी विषमोच्चसंकटा HARIV. 5023. ड-